



नवकार कॉर्पोरेशन लि.

कंटेनर फ्रेट स्टेशन्स अँड रेल टर्मिनल्स

नॉटर्णीकृत कार्यालय : २०५-२०६, जे. के. चेंबर्स, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४००७०५

वेबसाईट : <http://www.navkararfs.com>, सीआयएन : एल६३०००एमएच२००८पीएलसी१८७१४६

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

रु. लाखांत (इंपीएस सोडून)

तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२	संपलेले तिमाही ३१.०३.२०२१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१
लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनानुत्न एकूण उत्पन्न (निव्वळ)	२०५९८.५६	२१,४२८.८३	८६,०८३.४७	६७,३९०.१९
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२०४२.४९	१,४६१.७४	८,२६१.७०	३,२६९.४५
सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२९९९.४७	७३३.६६	६,७२३.४३	१,५९२.९३
करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	३०२३.४७	८१५.२२	६,७०६.०७	१,५८३.५९
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)	१५,०५१.९२	१५,०५१.९२	१५,०५१.९२	१५,०५१.९२
अनन्यसाधारण बाबीनंतर प्रति समभाग प्रामांी (प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अवार्षिक)				
(ए) मुलभूत	१.९९	०.५३	४.४७	१.०६
(बी) सोम्यिकृत	१.९९	०.५३	४.४७	१.०६

टीपा :

१. मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि १९ मे, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर करून अभिलिखित केले.

२. वरील निष्कर्ष सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल केलेल्या तपशिलवार वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. विहित नमुन्यातील वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजची वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट www.navkararfs.com वर उपलब्ध आहेत.

नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड साठी सही/-

शांतिलाल जे. मेहता

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००१४१६२

ठिकाण : नवी मुंबई

दिनांक : १९ मे, २०११

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आमचे अशील यांच्या वतीने आम जनतेस देण्यात येते की, आम्ही श्री. राजन शंकर जाधव व अन्य यांच्या प्लॉट क्र. ४२४ (भाग), टीपीएस ३ मोजमापित अंदाजे १२८३ चौ. याईस वा १०७२.७१ चौ. मीटर धारक एन ब्लॉक रचनांसह मोजमापित अंदाजे ४१८ चौ. मीटर व वास्तू भाग असलेल्या जमिन धारक सीएस. क्र. ७७९, माहिम विभागा येथील तुलसी पाईप रोड, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६ येथील खालील लिखित अनुसूचीमध्ये अधिक विवरणात मालमत्तेच्या जमिनीच्या भागाचे सर्व तो भाग व भूखंड असलेल्या मालमत्तेचे पडेंदार म्हणून हक्काची पडताळणी करत आहोत.

कोणही व्यक्तीस सदर वरील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात कोणतेही हक्क, अधिकार, दावे वा हितसंबंध असल्यास तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, वारसा, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखाभाल, सुविधाधिकार, न्यास, वहिवाट, लीज अँड लायसन्स, जप्ती, ताबा, अग्रिम ताबा वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह अघोष्टनाश्रित यांना त्यांचे कार्यालय येथे खालील निर्देशित असलेल्या पत्त्यावर सदर तारखेपासून १० (दहा) दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधिव्यागीत मानले जातील व /वा परित्यागीत मानले जातील व सदर अनुसूचीत मालमत्तेचे सर्व हक्क हे स्पष्ट, बाजारमूल्य अधिकार असल्याचे गृहित धरले जाईल व सर्व अडथळ्यांपासून मुक्त असल्याचे गृहित धरले जाईल व सर्व व्यवहार पूर्ण करण्यात येतील.

अनुसूची :

तुलसी पाईप रोड, माहिम (पश्चिम), मुंबई ४०० ०१६ येथील माहिम विभागाच्या सी. एस. क्र. ७७९ धारक जमिनीच्या उर्वरित भागावरील एक अंशतः भाग म्हणून व एन ब्लॉक रचना, मोजमापित अंदाजे ४१८ चौ. मीटर धारक टीपीएस-३ मोजमापित अंदाजे १२८३ चौ. याईस वा १०७२.७१ चौ. मीटर असलेल्या प्लॉट क्र. ४२४ (भाग) म्हणून जमिनीचा सर्व तो भाग व भूखंड.

सीमा : -

पूर्वेस : तुलसी पाईप रोड

पश्चिमेस : प्लॉट क्र. ४२४ चा अंशतः भाग व टीपीएस ३ माहिमचा प्लॉट क्र. ४२५ए

उत्तरेस : सीएस. क्र. ७८० चा भाग व टीपीएस ३ माहिमचा प्लॉट क्र. ७८१

दक्षिणेस : प्लॉट क्र. ४२४

दि. २० मे, २०२२

सही/-

सुनिल गंगन

भागीदार

आरएमजी लॉ असोसिएट्स,

वकील व सॉलिसीटर्स

११२-११३, वीणा चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१.



नोवार्टिस इंडिया लिमिटेड

नॉटर्णीकृत कार्यालय: इन्स्पायर बीकेसी, ६०१ व ७०१ चा भाग, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ महाराष्ट्र, भारत

फोन नं.: +९१ २२ ५०२४३००० फॅक्स: +९१ २२ ५०२४३०१०; ईमेल: india.investors@novartis.in; www.novartis.in

सीआयएन: एल २४२००एमएच १९४७पीएलसी ००६१०४

३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या

तीमाही आणि वर्षाअखेरचे आर्थिक निष्कर्षांचे सारांश

तपशील	३१.०३.२०२२ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले तीन महिने (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
एकूण उत्पन्न	१,१२६.३	१,११५.६	४,३३०.६	४,१४४.४
करपूर्व नफा आणि अपवादात्मक बाबी	१८२.९	२१९.०	४५८.२	४००.४
अपवादात्मक बाबी	४९६.४	-	४९६.४	-
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(२३३.७)	९७.०	(३७.२)	२०९.०
कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न/(तोटा) (कालावधीकरिता करोत्तर नफा/(तोटा) आणि करोत्तर इतर व्यापक उत्पन्न यांचा समावेश)	(२१२.९)	५७.३	४४.७	१४८.१
समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ ५ चे, पूर्णपणे भरणा झालेले)	१२३.४	१२३.४	१२३.४	१२३.४
इतर समभाग	-	-	६,७९३.६	६,९८८.५
प्रति भाषक प्राप्ती (प्रत्येकी ₹ ५ चे) (*वार्षिक माही)				
बेसिक आणि डायल्यूटेड (₹)	(९.४७)*	३.९३*	(१.५१)	८.४६

टीपा:

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे ३१ मार्च, २०२२ रोजी सादर केलेल्या तिमाही आणि वर्षाअखेरचे आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा वरील उल्लेख केलेला सारांश आहे. ३१ मार्च, २०२२ रोजी तिमाही आणि वर्षाअखेरचे आर्थिक निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com या संकेतस्थळावर आणि www.novartis.in या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

२. कंपनीने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड सोबत तिच्या स्थापित औषधी विभागाच्या ("ईएमडी") विशेष विक्री आणि वितरणाचा करार केला आहे. या व्यवस्थेचा, इतर गोष्टींबरोबरच, अनेक रुग्णांना फायदा होण्यासाठी सध्याच्या भौगोलिक क्षेत्रांच्या पलीकडे या औषधांचा अधिक विस्तार करण्याचा हेतू आहे. या धोरणात्मक व्यवसाय निर्णयामुळे कर्मचारी पृथक्करण योजनेंतर्गत या वर्षी ईएमडी च्या त्याच्या पूव्यच्या सहयोगीसाठी रु 496.4 दशलक्ष (नेट-ऑफ निवृत्तीच्या दाखित्यांचे पुनर्मूल्यांकन) असा अपवादात्मक खर्च झाला आहे.

स्थान : मुंबई

दिनांक : १९ मे, २०२२



HKG Limited

CIN: L51909MH2010PLC340313

Reg Office: C Wing, Madhuban Building, Opp. Dev Nagar, New Sai Baba Nagar, Kandivali West Mumbai - 400067

Telephone: +91-22-2806-8044 | Website: www.hkglimited.com

Email: info@hkglimited.com

PAT JUMPED 108% YOY TO RS. 1.47 CR (FY22)

THE REVENUE GREW 319% QOQ TO RS. 3.97 CR (Q4FY22)

Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March 2022

(₹ in Lakhs)

SR. NO.	PARTICULARS	31 March 2022 (Management Certified)	31 December 2021 (Management Certified)	31 March 2021 (Management Certified)	31 March 2022 (Audited)	31 March 2021 (Audited)
1	Income					
2	Revenue From Operations	390.83	94.86	203.52	678.57	663.22
3	Other Income	6.85	0.00	-	6.92	-
4	Total Income	397.68	94.86	203.52	685.48	663.22
5	Expenses					
6	a Cost of Material Consumed	-	-	-	-	-
7	b Purchase of stock in trade	408.87	65.10	208.62	564.55	620.89
8	c Changes in Inventories Of Finished Good	(84.51)	(55.67)	(65.29)	(159.71)	(68.61)
9	d Employee Benefits Expenses	30.26	7.18	1.94	50.42	5.08
10	e Finance Cost	0.23	0.21	0.01	0.53	0.01
11	f Depreciation & Amortization Expenses	9.81	2.07	0.36	13.37	1.44
12	g Other Expenses	29.43	23.94	13.96	76.75	18.09
13	Total Expenses	394.11	42.82	159.61	545.92	576.90
14	5 Profit before exceptional Item & Tax, Exceptional Item	3.57	52.03	43.92	139.57	86.31
15	6 Prior Period Expense	-	-	-	-	-
16	Profit from Operation before Tax	3.57	52.03	43.92	139.57	86.31
17	7 Tax Expenses					
18	a Current	(24.87)	13.10	8.14	9.36	16.00
19	b Earlier Year Tax	(16.00)	-	-	(16.00)	-
20	c Deferred Tax	(1.19)	-	(0.51)	(1.19)	(0.51)
21	Total Tax	(42.05)	13.10	7.63	(7.83)	15.49
22	9 Profit from Continuing Operation (7-8)	45.63	38.94	36.29	147.39	70.83
23	10 Non Controlling Interest	-	-	-	-	-
24	11 Profit / (Loss) from discontinuing Operation	-	-	-	-	-
25	12 Tax Expenses discontinuing Operation	-	-	-	-	-
26	13 Profit / (Loss) from discontinuing Operation a	-	-	-	-	-
27	14 Profit from the period (9+13)	45.63	38.94	36.29	147.39	70.83
28	15 Other Comprehensive Income:					
29	i Items that will not be reclassified to Profit	-	-	-	-	-
30	ii & I Income tax related to Items that will not be reclassified to Profit / Loss	-	-	-	-	-
31	16 Total Comprehensive Income for the Period	-	-	-	-	-
32	Comprehensive Profit and other Comprehensive income for the period	45.63	38.94	36.29	147.39	70.83
33	Earnings Per share (Face value Rs 2)					
34	a) Basic ₹	0.13	0.13	0.14	0.41	0.27
35	b) Diluted ₹	0.13	0.13	0.14	0.41	0.27

Notes:

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 18th May 2022.

2. The financial results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

3. The Company has reported segment information as per Ind AS 108 "Operating Segment" as below:
i. Digital Marketing Services
ii. Trading of Securities

4. The annual financial results include the results for the quarter ended 31 March 2022, which are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and unpublished unaudited figures for the nine months ended 31 December 2021 of the current financial year. Comparative figures for the quarter ended 31 December 2021 are balancing figures between the unpublished unaudited figures for the nine months ended 31 December 2021 and published unaudited figures for the half year ended 30 September 2021 which were subject to limited review by us. Comparative figures for the quarter ended 31 March 2021 are certified by the management.

5. The Company has migrated to the main board of the Bombay Stock Exchange Limited from its SME platform effective from 26 April 2022.

6. The previous figures have been reclassified / regrouped whenever required to confirm with current periods.

Place: Mumbai

Date: 18/05/2022

For HKG Limited

Sd/-

Hardik Manoj Shah

Executive Director

DIN : 06843854



HKG Limited



AREA ONLINE



HKG DAILY NEWS



MyLocker



MYRERA



GARNET CONSTRUCTION LTD

CIN: L45200MH1992PLC069044

Regd. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400053.

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2022

(Rs. in lacs)

Sr No.	Particulars	Standalone			
		Quarter Ended		Year Ended	
		Audited 31.03.2022	Audited 31.03.2021	Audited 31.03.2022	Audited 31.03.2021
1).	Total income from operations (net)	773.80	512.12	808.08	6848.13
2).	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	349.89	(1716.55)	43.97	1699.52
3).	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	353.99	(1716.55)	71.21	1699.52
4).	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	337.63	(1291.23)	50.98	1264.80
5).	Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)	336.79	(1289.39)	50.14	1266.65
6).	Equity Share Capital	1390.22	1390.22	1390.22	1390.22
7).	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	7834.42	7784.28
8).	Earnings Per Share (of 'Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic :	2.42	(9.27)	0.36	9.11
	Diluted :	2.42	(9.27)	0.36	9.11

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange websites, i.e. www.bseindia.com & also on company website www.garnetconstructions.com

For and on behalf of Board of Directors

Kishan Kumar Kedia

Chairman & Managing Director

Date: 18th May, 2022

Place: Mumbai

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित लेखापरीक्षित निष्कर्षांचे विवरण (रु. लाखांत)

अ. क्र.	तपशील	एकत्रित	संपलेले सध्या वर्ष	संपलेले मागील वर्ष
			३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१
			लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनानुत्न एकूण उत्पन्न (निव्वळ)		४३०३६.७२	३४९.१७
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)		२१,५४२.६०	(४२०.३४)
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)		२१,५४२.६०	(४२०.३४)
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)		१७,८९२.६०	(४२१.६१)
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)		१७,९१२.१२	(४२२.७१)
६	समभाग भांडवल		३२१६.४५	३२१६.४५
७	इतर इक्विटी (पुन:मूल्यांकित राखीव वागडून)			
८	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)*			
	(१) मुलभूत :		* २७.८१	* (०.६६)
	(२) सोम्यिकृत :		* २७.८१	* (०.६६)

* ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही ईपीएस अवार्षिक

अलित तत्त्वावरील वित्तीय तपशील खालीलप्रमाणे :

अ. क्र.	तपशील	अलित	संपलेले सध्या वर्ष	संपलेले मागील वर्ष
			३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२१
			लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनानुत्न एकूण उत्पन्न (निव्वळ)		४२९९६.५८	२९७.५७
२	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)		२१,५९५.४०	(४०९.५९)
३	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)		१७,८६५.४०	(४०९.५९)
४	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)		१७,८८४.६६	(४१०.५९)

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरीक्षित निष्कर्षांवरील टीपा

१. वरील निष्कर्ष लेखा समिती यांच्याद्वारे पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांची सभा दि. १९ मे, २०२२ रोजी मंजूर केला आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी अर्हता नसलेले अभिप्राय व्यक्त केली.

२. वित्तीय निष्कर्ष कंपनी (भारतीय लेखा प्रमाणिके) नियम, २०१३ यांच्या व कंपनी (भारतीय लेखा प्रमाणिके) सुधारणा नियम व वेळोवेळी सुधारित अनुसार अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्यात आलेला इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (आयएनडी-एस) म्हणून संदर्भित) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे.

३. शुध्दे स्वदेशी कंपनीच्या लागू असलेले ११वीएए कलम अंतर्गत कर स्वीकारले आणि त्यानुसार कर खर्च तरतुदी करण्यात आले आहे.

४. कोव्हिड-१९ च्या महामारी मुळे सदर अहवाल कंपनीने विचारात घेतला आहे व दुसऱ्या वेळ मुळे गुंतवणुकीची रक्कम पार पाडली. कोव्हिड-१९ महामारी व सध्याच्या दुसऱ्या व्हेवचा परिणाम कंपनीच्या टेक्सटाईल ट्रेडिंग कंपनीवर पडत आहे. आंतरिक असेसमेंट केल्यानंतर व्यवस्थापन उपकंपन्या मध्ये त्यांची मालमत्ता, प्लान्ट व उपकरणे, कर्ज, ऋण व अग्रिम, गुंतवणूक वा रकमेचे प्रदान करावे. व्यवस्थापन आवश्यकतेनुसार सिंगल बिझिनेस सेगमेंट मध्ये ऑपरिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे.

५. कंपनीने इक्विटी शेअर्सचे रूपांतरण करून रक्कम रु. ५,९९९.८२ लाख (उद्वबलेले व्याज यांच्यासह) त्यांच्या उपकंपनी स्टॅंडर्ड सॉल्ट वर्क्स लिमिटेड (एसएसडब्ल्यूएल) यांना अग्रभागीत कर्ज व व्यवसाय अग्रिम देण्यात येईल. एसएसडब्ल्यूएलची निव्वळ रक्कम कालावधीकरिता सदर उर्वरित रक्कम पुढे आवश्यक व्यवसायाकरिता वापर करवी.

पुढे, सॉल्ट पॅन्स च्या भांडेपड्डा अधिकारातील गुंतवणुकांचे दीर्घ-कालीन धोरणात्मक स्वरूप पाहता व ती धारण करत असलेल्या लक्षणीय पडेंदारी सॉल्ट पॅन्स मधून मीट उद्घाटनात कार्यरत असलेल्या उपकंपनीची भविष्यातील प्रगती पाहता ह्या टप्प्यावर गुंतवणूक गुल्यातील घटी करिता कोणतीही तरतूद करण्याची आवश्यकता वाटली नाही.

६. संचालक मंडळाने सपोर्ट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, कॅरिन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड व फीट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एकत्रितरित्या असायनीज म्हणून ज्ञात) यांच्यासह एमओयू दि. २२ मार्च, २०२१ रोजी त्यांची मंजूरी प्राप्त करावी व रु. ४२७.३३ करोड चे विचारविनीमय करून संपूर्णपणे प्लॉट क्र. ४, ट्रांस ठाणे क्रौक इंडस्ट्रियल क्षेत्र, गाव घणसोली व सावली, तालुका ठाणे (मालमत्ता) येथील कंपनीच्या भांडेधारक मालमत्तेच्या ६२.२५ एक्सचे सर्व त्यांचे भांडेधारक हक्कांचे हस्तांतरण करण्यात येईल.

कॅरिन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड व फीट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या काढून टाकण्याच्या संबंधात वरील व्यवहार एमओयू दि. २२ मार्च, २०२१ अनुसार करण्यात येतील अर्थात भांडेधारक हक्क ६२.२५ एकर कंपनीच्या भांडेधारक मालमत्तेच्या संबंधात असून ठाणे येथील मालमत्तेकरिता आहे व सपोर्ट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, एमओयूचा पक्ष म्हणून असायनीज करण्यात येईल. त्यानुसार, संच